Sundaram Multi Pap Limited

Manufacturer of Exercise Books & Paper Stationery CIN: L21098MH1995PLC086337



Date: February 15, 2024

To

BSE Limited

1st Floor, New Trading Wing, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai: 400001.

Ref: Scrip Code: 533166

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,

BKC, Bandra (E), Mumbai: 400051.

Ref: Symbol: SUNDARAM

Sub: Submission of copy of newspaper publication of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023.

Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023, as published on February 14, 2024 in Free Press Journal (English edition) and Nav Shakti (Marathi edition).

You are requested to kindly take the same on your record.

Thanking You,

Yours Faithfully,

For Sundaram Multi Pap Limited

DINKER **MISHRA**

Digitally signed by **DINKER MISHRA** Date: 2024.02.15 15:21:15 +05'30'

Dinker Mishra **Company Secretary & Compliance Officer**

Place: Mumbai

Email: info@sundaramgroups.in Web: www.sundaramgroups.in

Public Notice

Synergy Capital Partners LLP is a registered investment advisor holding registration number INA00001275 allotted by SEBI and BASL certificate number BASL2061. surrendering this license to SEBI, and this is a public notice in that regard. If anyone has any grievances, they can lodge the

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई उपनग प्रशासकीय इमारत ३,रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयानासमोर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१. Email - confo-mu-mh@nic.in Tel No. 022-26551625

grievances at scores.gov.in

Consumer Case No. 247/2018 MR. DHIRENDRA J. PATHARIYA

Versus

AARNA DEVELOPERS
.....Opposite/Party/Respondent(s)

Opposite Party / Respondent Name:

1. AARNA DEVELOPERS (A PARTNERSHIF FIRM), ADD : SHOP NO.3, LALTAPRASAD PANDEY CHAWL, PARBHAT NAGAR, DAHISAR (E), MUMBAI - 400 068. जाहीर प्रकटन

वर नमूद तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या विरूध्व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अन्वये तक्रार दाखल करण्यात आलीं आहे. यातील विरूध्द पक्ष क्र. यांना नोटीस पाठविली असता ती बजावणी न होता परत आली म्हणन या जाहिर नोटिसदवारे कळविः ग्यात येते की विरूध्द पक्ष क्र. १ यांनी. वर नमद नत्त्यावर दि. 01/03/2024 रोजी ठिक सकाळी 10 30 वाजता वेळेत स्वतः अगर प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहुन आपला लेखी जबाब शपथपत्रासह सादर करावा

विरूध्द पक्ष क्र.१ हजर न राहिल्यास मा आयोगाकडून एकतर्फा आदेश पारित करण्यात येउन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची दखल घ्यावी

सही/- सह अधीक्षक



शिक्का

looks for Success.

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD

Regd. Office: 42, Gopal Bhawan, 199, Princess Street, Mumbai 400002 E-mail:- info@corporatementors.in, Website:- www.corporatementors.in CIN No. L65990MH1984PLC033825

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDE	D 31st DECE	ЛВЕR. 2023		(₹ in Lacs)
Particulars	Quarter ended	Quarter ended	ended	Twelve Months ended
	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations (net)	1.70	1.67	5.06	15.58
Other Income	4.90	3.57	10.08	6.11
Net Profit/(Loss) for the period before tax,				
Exceptional and/or Extra Ordinary Items	(3.33)	3.18	(2.17)	(6.51)
Net Profit/(Loss) for the period before tax,	` ′		` ′	, ,
(after Exceptional and/or Extra Ordinary Items)	(4.47)	1.94	(7.43)	(9.77)
Net Profit/(Loss) for the period after tax				
(after Extraordinary and/or Extra Ordinary items)	(4.47)	1.94	(7.43)	(9.77)
Total comprehensive income for the period				
(comprising profit/loss for the period (after Tax)				
and other comprehensive income (after Tax)				-
Equity Share Capital	300.66	300.66	300.66	300.66
Earnings Per Share				
(before extraordinary items) (of Rs. 10/- each)				
a) Basic:				
b) Diluted:	(0.015)	0.006	(0.02)	(0.03)
Earnings Per Share				
(after extraordinary items) (of Rs. 10/- each)				
a) Basic:				
b) Diluted:	(0.015)	0.006	(0.02)	(0.03)
Notes:				

(1) The above is an extract of the detailed format of financial result for the quarter ended 31st December, 2023 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 31st December, 2023 is available on the stock exchange websites (www.bseindia.com) and company's websites (www.corporatementors.in). (2) The above results have been Limitedly Reviewed by the Statutory Auditor of the Company and recommended

by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their Meeting held on 13th February 2024 By Order of the Board For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD

Place: - Mumbai Date: - 13.02.2024 S N Agrawal Wholetime- Director



CIN: L21098MH1995PLC086337 RO: 5/6 Papa Industrial Estate, Suren Road, Andheri (East), Mumbai – 400 093 Tel: 022 67602200 Fax: (91-22) 67602244 E-mail ID: info@sundaramgroups.in Website: www.sundaramgroups.in

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December 2023

						(Allie	built \ III Lacs)
			Quarter Ended		Nine M	onths Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	31-12-2023	30-09-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	31-03-2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	2,194.63	2,248.24	2,273.51	8,677.56	7,529.96	11868.99
2	2 Net Profit / (Loss) from ordinary activities (before tax Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit / (Loss) from ordinary activities before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		(184.69)	(148.32)	(398.79)	374.38	558.63
3			(234.90)	(148.32)	(531.81)	374.38	262.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(214.25)	(234.90)	(156.42)	(531.81)	366.28	258.92
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income for the period(after tax)]		(235.53)	(157.04)	(533.67)	364.42	272.19
6	Equity Share Capital	4,738.78	4,738.78	4,738.78	4,738.78	4,738.78	4,738.78
7	7 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) 8 Earnings per equity share(for discontinued & continuing operations) (of ₹ 1/- each)						5031.51
8							
	Basic : (Rs.)	(0.05)	(0.05)	(0.03)	(0.11)	0.08	0.05
	Diluted: (Rs.)	(0.05)	(0.05)	(0.03)	(0.11)	0.08	0.05

Note

- a. The above unaudited standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on February 13, 2024
- The above is an extract of the detailed format of Financial Results filled with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the above Financial Results are available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com and the same is also available on the website of the Company at www.sundaramgroups.in
- Exceptional Item consists of write back/write off of interest as per Ind AS 116

For Sundaram Multi Pap Limite

Amrut P. Shah Chairman & Managing Directo DIN: 00033120



Date: 13.02.2024

RAMA PETROCHEMICALS LIMITED

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra.

Tel. No.: (02192) 250329 / 251211; Email: compliance@ramapetrochemicals.com;

Website: www.ramapetrochemicals.com Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in lakhs

		Consolidated							
Sr	Particulars Particulars		Quarter Ended		Year Ended				
No	, 4,1,5,1,6,1	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)				
1	Total Income from Operations	24.68	14.45	27.31	91.55				
2	Profit/(Loss) for the period before Tax and Exceptional Items	(65.43)	(53.57)	(38.52)	(133.98)				
3	Profit/(Loss) for the period before Tax after exceptional items	45.59	(38.56)	(38.52)	(133.98)				
4	Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	45.59	(38.56)	(38.52)	(133.98)				
5	Other Comprehensive Income/(Expenses)	0.17	0.18	0.10	0.69				
6	Total Comprehensive Profit/(Loss) for the period	45.76	(38.38)	(38.42)	(133.29)				
7	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94				
8	Earning per Share (not annualised) (of ₹ 10/- per Share)								
	Basic - ₹	0.44	(0.37)	(0.37)	(1.27)				
	Diluted - ₹	0.44	(0.37)	(0.37)	(1.27)				

Place: Mumbai

Date: February 13, 2024

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on Stock Exchange website www.bseindia.com and under Financial section of our website at http://www.ramapetrochemicals.com
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on February, 13 2024
- The specified items of ths Standalone financial results of the Company for the quarter ended December 31, 2023 are given

Additional Information on Standalone Financial results is as follows:

(₹ in lakhs)

		Standalone							
Sr	Particulars		Year Ended						
No	i di libatata	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)				
1	Revenue from Operations	24.65	14.40	27.31	2,466.63				
2	Profit/(Loss) before Tax (after Extraordinary/Exceptional items)	46.22	(38.18)	(37.93)	(131.54)				
3	Profit/(Loss) after Tax	46.22	(38.18)	(37.93)	(131.54)				
4	Total Comprehensive Profit/(Loss)	46.39	(38.00)	(37.83)	(130.85)				

For RAMA PETROCHEMICALS LTD

H. D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR DIN: 00035416

ACROW INDIA LIMITED

Reg. Off: T-27 Software Technology Park, Chikalthana, MIDC Chhatrapati Sambhajinagar Maharashtra 431001 Phone: +91 7900181470 Email Id: csacrowindialtd@gmail.com; CIN:L46411MH1960PLC011601

Statement of standalone unaudited financial results for the Quarter ended on 31st December, 2023

		(Rs. in Lakhs) Nine months ended Year ended					
Sr.		31-12-2023	arter ended	24 42 2022		31-12-2022	31-03-202
No.	Particulars					(Unaudited)	
1	Income	(* * * * * * * * * * * * * * * * * * *	,	,	,	,	,
	Revenue from operations	-	-	-	-	-	
	Other income	65.62	41.58	43.27	161.48	81.19	110.53
	Total income from operations	65.62	41.58	43.27	161.48	81.19	110.53
2	Expenses						
	Purchases/Production Expenses	-	-	-	-	-	
	Change in Inventories	-	-	-	-	-	
	Employee benefit expenses	1.85	3.15	3.15	8.15	14.26	16.24
	Finance costs	0.00	0.02	0.02	0.02	0.03	0.0
	Depreciation and amortization expenses	7.93	9.87	4.53	22.24	13.53	18.06
	Other expenses	6.02	7.32	7.91	20.38	47.00	81.42
	Total expenses	15.80	20.35	15.62	50.79	74.81	115.7
3	Profit/(Loss) before exceptional items and tax	49.81	21.22	27.65	110.69	6.38	(5.24
4	Exceptional items- Prior Period Items	-	-	-	-		
5	Profit/(Loss) before tax	49.81	21.22	27.65	110.69	6.38	(5.24
6	Tax expenses						
	a) Current tax	13.56	2.85	-	28.78	-	
	b) Income tax prior year	-	-		-		22.58
	b) Deferred tax	(0.00)	0.00	(7.33)	(1.03)	(15.00)	(29.66
	Total tax expenses	13.56	2.86	(7.33)	27.75	(15.00)	(7.08
7	Net Profit/(Loss) for the period/year	36.25	18.37	34.98	82.95	21.38	1.84
8	Total other comprehensive income	-	-	-	-	-	
9	Total comprehensive income for the period/year (VII+VIII)	36.25	18.37	34.98	82.95	21.38	1.84
10	Paid-up equity share capital (face value of Rs.10 per share)	64.00	64.00	64.00	64.00	64.00	64.00
11	Other equity (excluding revaluation reserve)	2,244.20	2,207.94	2,180.79	2,244.20	2,180.79	2,161.2
12	EPS in Rs. (Face Value of Rs.10/- each)*						
	-Basic	5.66	2.87	5.47	12.96	3.34	0.29
	-Diluted	5.66	2.87	5.47	12.96	3.34	0.29
	*not annualised						

Note

E Class

The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at it's meeting held on 12th February 2024 and have been subjected to limited review by the Statutory Auditors

The full format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023 are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.acrowindia.com

FOR ACROW INDIA LTD FORACROW INDIA LTD Shyam Agrawal Sanjay Goyal Place:Chhtrapati Sambhajinaga Whole-Time Director Whole-Time Direcor Date: 12th February, 2024



Suraj Estate Developers Limited

(Formerly known as Suraj Estate Developers Private Limited) CIN: U99999MH1986PLC040873

Regd Off. 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi Mumbai, Maharashtra - 400 025 Consolidated Statement of Unaudited Financial Result for the Quarter and Nine months ended December 31, 2023

(Rs. in Millions except earnings per share) Nine months Quarter ended Sr. ended ended **Particulars** No 31-Dec-23 30-Sep-23 31-Mar-23 31-Dec-23 (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (a) Revenue from operations 1,059.85 1,034.60 3,118.55 3,057.44 (b) Other income 8.10 1.64 2.43 21.46 Total income 1.061.49 1.037.03 3.078.90 3.126.65 Profit before tax 2 220.94 228.78 643.43 432.12 Tax expense 57.34 70.38 Current tax 214.50 135.71 (2.14) Deferred tax - charge/ (credit) (10.83)(51.32)(24.23)Total tax expenses 55.20 59.55 163.18 111.48 Profit for the period / year (2-3) 165.74 169.23 480.25 320.64 Other Comprehensive Income (a) Items that will not be reclassified to profit or loss: (0.01)0.22 0.32 0.92 Remeasurement of defined benefit liability - Income tax relating to above 0.00 (0.06)(0.08)(0.23)Total Other Comprehensive Income, net of tax (0.01)0.16 0.24 0.69 169.37 321.33 Total Comprehensive Income for the period / year (4+5) 480.49 165.73 Profit for the period/ year attributable to 165.82 169.61 482.48 321.60 - Owners of the Group - Non-controlling interest (0.08)(0.39)(2.23)(0.96)8 Other comprehensive income for the period / year attributable to - Owners of the Group (0.00)0.16 0.24 0.69 - Non-controlling interest (0.00)0.00 (0.00)Total comprehensive income for the period / year attributable to - Owners of the Group 165.81 169.77 482.72 322.29 - Non-controlling interest (0.38)(0.96)(0.08)(2.23)10 Paid-up equity share capital (Face Value ₹ 5/- per share)# 158.75 158.75 214,31 214,31 Other equity 715.13 12 Earnings per share (Face Value ₹ 5/- per share) - Not annulized (a) Basic (₹) 5.03 5.34 15.00 10.10 (b) Diluted (₹) 5.34 15,00 10.10 5.03 See accompanying notes to the Consolidated Unaudited Financial Results

Net off elimination on consolidation due to equity shares held by subsidiary company.

Notes to consolidated unaudited financial results: The above consolidated unaudited financial results have been reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2024. The statutory auditors of the Company have carried out limited review of the results for the quarter and nine months ended December 31, 2023.

2 The above consolidated unaudited financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), as amended, read with relevant rules thereunder.

3 During the quarter ended December 31, 2023, the Company has completed Initial Public Offering (IPO) of ₹ 4,000 Million (Fresh Issue) comprise of 11,111,111 equity shares of ₹ 5 each at an issue price of ₹ 360 per share. The equity shares of the Company have been listed on National Stock Exchange Limited and BSE Limited (hereinafter referred as "Stock Exchanges") w, e, f, December 26, 2023, Since the Company was listed on December 26, 2023, the consolidated unaudited financial results for the corresponding quarter and nine months ended December 31, 2022 were not required to be prepared in accordance with the requirement of regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, as amended, accordingly

the figures for the quarter and nine months ended December 31, 2022 have not been reported. During the quarter ended December 31, 2023, the Income Tax Department ("ITD") has conducted a "search, survey and seizure operation" during the period from 6th October 2023 to 10th October 2023 pursuant to authorizations issued under Sections 132 of the Income Tax Act, 1961 at the Registered and Corporate Office of the Company and certain documents/ books of accounts [including back-up of the accounting software and hardware copies] and cash of ₹ 2.14 mn were seized. Panchnama report has been received by the Company. However, proceedings under search, survey and seizure operations are yet to be concluded, during which the Company, Promoters. Directors and Key Managerial Personnel may be required to share other additional documents or information as may be

asked by the ITD from time to time. There are currently no tax demands levied consequent to such operations.

et ir O proceeds (net or share issue expense	TIF O proceeds (fier or share issue expenses) is summarized below.									
Objects of the issue as per prospectus	Proceeds of IPO	Utilisation upto December 31, 2023	Balance unutilised amount*							
Repayment /prepayment of the aggregate										
outstanding borrowings	2,850.00	2,850.00	-							
Acquisition of land or land development rights	350.00	-	350.00							
Issue expenses	352.66	100.71	251.95							
General corporate purpose	447.34	263.50	183.84							
Total	4,000.00	3,214.21	785.79							

*IPO proceeds which were unutilised as December 31, 2023 are kept in current bank accounts / fixed deposits with scheduled banks

- and debt mutual funds pending utilisation for intended purpose. The Group is exclusively operating in the business of Real Estate and other allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS - 108) - "Operating Segment" constitutes single operating segment. The Group does not have operations outside
- India, hence Geographical Segment is not applicable. The figures for the previous period/year have been regrouped or rearranged or reclassified wherever considered necessary.

For and on behalf of the Board Suraj Estate Developers Limited (Formerly known as Suraj Estate Developers Private Limited)

> Rajan Meenathakonil Thomas Chairman & Managing Director (DIN: 00634576)

Place: Mumbai Date: February 12, 2024

''सिद्धी क्रिश डेव्हलपर्स.''

आमच्या प्रस्तावित प्लॉट जूना सर्वेक्षण क्रमांक ७३/१७, सर्वेक्षण क्रमांक ७५/५ ते ७५/८, सर्वेक्षण क्रमांक ८०/१, सर्वेक्षण क्रमांक ८२, सर्वेक्षण क्रमांक ८१/३, सर्वेक्षण क्रमांक ८३/१/१, ८३/१/२, ८३/१/३, ८३/१/३ (पार्ट), ८३/२, ८३/३ (पार्ट), ८३/३(पार्ट), नवीन सर्वेक्षण क्रमांक १५०/१७, सर्वेक्षण क्रमांक १५२/५ ते १५२/८ १५७/१, १५९, १५८/३, सर्वेक्षण क्रमांक १६०/१ए, १६०/१बि, १६०/१सी, १६०/१डि, १६०/२, १६०/३बि, १६०/३सी बाळकुम गांव, ठाणे महाराष्ट्र येथील **''हायलॅंड** हेवन'' या रहिवासी व व्यावसायिक प्रकल्पाच्या सुधारिकरण आणि विस्तारीकरणाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजरी देण्यात आली आहे

सदर पर्यावरेण विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्या http://environmentclearance.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED

CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 STATEMENT OF LINALIDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS FINED 31 DECEMBER 2023

S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous year ended
		31/12/2023	31/12/2022	31/03/2023
			ıdited)	(Audited)
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs
1	Total Income from operations	3,088.47	807.70	58,028.58
2	Net (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
3	Net (Loss) for the period before tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
4	Net (Loss) for the period after tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(5,512.09)	(1,649.63)	(1,246.72)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	(5 <i>,</i> 499.39)	(1,640.16)	(1,195.91
6	Paid-up equity share capital			
	(Face Value of the equity share INR 10 each)	10.31	10.31	10.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(41,480.31)	(31,898.09)	(34,207.65
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(41,470.00)	(31,887.78)	(34,197.34
10	Paid up debt capital / Outstanding debt	1,05,914.38	1,18,809.55	1,06,647.2
	Outstanding Redeemable Preference Shares	-		-
	Debt Equity ratio	(2.58)	(3.56)	(3.22)
	Earnings per share	, ,	, ,	, ,
	(Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(5,346.77)	(1,600.15)	(1,209.33
	(b) Diluted (INR)	(5,346.77)	(1,600.15)	(1,209.33
14	Capital Redemption Reserve	-	-	-
	Debenture Redemption Reserve	_	-	_
	Debt Service Coverage ratio	(0.22)	(0.15)	0.10
	Interest Service Coverage ratio	(0.30)	(0.33)	0.20
	Current ratio	1.18	1.29	1.25
	Long Term Debt to Working Capital	1.86	1.53	1.63
	Bad debts to Account receivable ratio	-	-	
	Current liability ratio	0.75	0.69	0.71
	Total debts to total assets	0.73	0.89	0.71
23		69.47	6.08	366.11
	Inventory turnover	0.01	0.00	0.18
				6.44
	Operating margin %	(86.44)	(89.79)	
Not	Net profit margin %	(153.45)	(169.58)	(2.12)

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com.
- b) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942 Sriram Mahadevai

Place: Mumbai Date: 13 February 2024

दिनांक : १३/०२/२०२४

ठिकाण : मुंबई

ठिकाणः मुंबई

दिनांक : १३.०२.२०२४

Managing Director DIN: 08028238 बसंत ॲग्रो टेक (इं.) लि.

नों. कार्यालय: प्लॉट क्र. १३/२. कौलखेड. एस. टी. वर्कशॉप जवळ. अकोला-४४४ ००१. सीआयएनः एल२४१२०एमएच१९९०पीएलसी०५८५६० ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

तपाशल		सपलला ातमाहा		सपलल	नऊ माहन	संपलल वर्ष
	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	38.03.202
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७३५९.०८	८०६८.९७	१००९०.५५	३०६१७.५२	४१८२१.१९	५५०१९.३
कालावधीसाठी निञ्चळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	(१०७.९३)	(४०३.२४)	३३७.०६	(२८०.५२)	१२९५.७९	१९८८.३
कालावधीसाठी करपूर्व निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१०७.९३)	(४०३.२४)	३३७.०६	(२८०.५२)	१२९५.७९	१९८८.३ः
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१०७.९३)	(३७५.०३)	२६१.९४	(२७८.०७)	१११९.०५	१८३८.४९
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१०७.९३)	(३७५.०३)	२६१.९४	(२७८.०७)	१११९.०५	१८३७.३
समभाग भांडवल	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)						१६१८७.६
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.१/– चे)						
मूलभूत	(0.83)	(০.४१)	0.79	(0.38)	8.28	7.03
सौम्यिकृत	(0.82)	(০.४१)	0.79	(0.38)	१.२४	7.0

वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहि आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहि आणि नऊ महिन्याकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईटस् www.bseindia.com, तसेच कंपनीची वेबसाईट www.basantagro.com वर उपलब्ध आहे.

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि. करीता, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

कॅडोर टेक्टेक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड) सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९ नोंदणी कार्यालयः ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

र, (लाखात) प्रति समभाग										
तपशील	सं	पलेली तिमाहीसा	ठी	संपलेले र	नऊ महिने	संपलेले वर्ष				
	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	39.99.9079	३१.०३.२०२३				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४४४३.१८	५,७००.९६	४४३.०५	१४३९६.१५	५६४९.२४	६३८५.६०				
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)										
(कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(६०.१३)	(१.३२)	३२.८५	(११४.१०)	८६.५२	२३०.७२				
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा										
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(६०.१३)	(१.३२)	३२.८५	(११४.१०)	८६.५२	२३०.७२				
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)										
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(५१.९३)	(२.५१)	२२.१९	(१०.८९)	५५.३०	२३०.३७				
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी										
नफा/ (तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न										
(करोत्तर) धरून)	(५१.९३)	(२.५१)	२२.१९	(१०.८९)	५५.३०	२२९.२६				
समभाग भांडवल (रु. १०/- प्रती शेअर चे दर्शनी मूल्य	१६९३.७३	१६९३.७३	१६१३.७३	१६९३.७३	१६९३.७३	१६९३.७३				
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						११७४.६२				
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी)										
मुलभूत :	(0.38)	(০.০१)	٥.१३	(0.48)	0.33	१.३६				
सौम्यिकृत :	(0.38)	(०.०१)	0.83	(0.48)	0.33	१.३६				
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींनंतर)										
मुलभूत :	(0.38)	(०.०१)	0.83	(०.५४)	0.33	१.३६				
सौम्यिकृत :	(0.38)	(০.০१)	6,83	(0.48)	6.33	१.३६				

वरील निष्कर्ष १३ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित करून मंडळाच्या मंजुरीकरिता शिफारस केले आणि कंपनीच्या संच मंडळाने त्याच्या त्याच तारखेस झालेल्या बैठकीत मंजुर करून अभिलिखित केले.

कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् ('इंड एएस') सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्युलर यानुसार बनवले आहेत.

आवश्यक असेल तेथे मागील तिमाही/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/ पुनर्रचित केली आहे.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् मध्ये सादर केलेल्या ३०डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एमएसईआय च्या वेबसाईट अनुक्रमे येथे www.bseindia.com आणि www.msei.in यावर आणि कंपनीची वेबसाईट www.cteil.con वर सुध्दा उपलब्ध आहे.

विरार (पश्चिम) शाखाः तळ मजला दुकान क्र. ३/११ सुयश बिल्डि. , सरस्वती बाग, व्हीव्हा कॉलेज रोड विरार पश्चिम जि. णलघर ४०१३०३ दू. ०२५०-२५१२३९७ फॅक्स: ०२५०-२५१२३९६ ईमेल :- virarw@bankofbaroda.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०४.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये **कर्जदार श्री. दिनेश तिर्थप्रसाद गुप्ता आणि श्रीम. निलम दिनेश गुप्ता** यांना सचनेमध्ये नम्द केलेली रक्कम ०७.०२.२०२२ रोजीसप्रमाणे रु. १३,७८,७०९.०६/- + लागू न केलेले व्याज (रुपये तेरा लाख अदयाहत्तर हजार सातशे नऊ आणि सहा पैसे मात्र) अधिक लाग नसलेले/न बजावलेले व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत

कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, विशेषत कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सद्र ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रूलच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या ०८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रक्कम ०७.०२.२०२२ रोजीसप्रमाणे रु १३,७८,७०९.०६/- + लागू न केलेले व्याज (रुपये तेरा लाख अट्टयाहत्तर हजार सातशे नऊ आणि सहा पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र. बी/३०३, मोजमापित सुमारे ३७.९१ चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, बिल्डिंग क्र. १, टाईप २बी गायत्री पार्क, हरणवाडी नाका, पालघर (पश्चिम), जमीन सर्व्हे क्र. १०२३/१+२/२२ धारक, महसुल गाव माहिम, तालुका पालघर, जिल्हा ठाणे चे जंगम गहाण आणि जमीन सीमाबध्द वर किंवा दिशेने पूर्व: हरणवाडी रोड. सर्व्हे क्र. १०२३/१+२/१४, पश्चिम: सर्व्हे क्र. १०२३ भाग, दक्षिण: सर्व्हे क्र. १०२३, हिस्सा

सही/-दिनांक: ०८.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी ठिकाण: पालघ बँक ऑफ बडोदा

यूनियन बैंक 🅼 Union Bank संदर्भ: जाही:१०८:१९

क्र.१+२/२३, उत्तरः सर्व्हे क्र.१०२३, हिस्सा क्र. १+२/२३

मंबई-अंबोली शाखा ३३३ सरकार पॅलेस ६५, एस.व्ही. रोड, अंबोली नाका, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८

स्पीड पोस्ट सह ए/डी द्वारे

. म्लॅट क. ४०२. ४था मजला. ए विंग. अमर दर्शन गाव बेलवली. अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र - ४२१ ५०३. विषयः कर्ज खाते - श्री. हेमंत रामचंद्र जावळे, अंबोली शाखेशी संबंधित तारण हितसंबंधाव अंमलबजावणी कारवाईची सूचना.

आम्ही तुम्हाला कळवु इच्छितो की, तुमचे मुंबई अंबोली शाखेकडील **श्री. हेमंत रामचंद्र जावळे** यांच्या नावातीत टर्म लोन खाते हे थकबाकी/व्याजाची परतफेड करण्यात तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी ०३.०१.२०२४ रोजी -नॉन परफॉर्मिंग ॲसेट खाते म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे. २४.०१.२४ रोजीस रक्कम **रु. २४,५०,७४५.८६** (रुपये चोवीस लाख पन्नास हजार सातशे पंचेचाळीस आणि शह्याऐंशी पैसे मात्र) सह एकत्रित ०३-० . २०२४ पर्यंत मासिक आधारे संविदात्मक दराने व्याजाची रक्कम खाली दर्शवल्याप्रमाणे खात्यामध्ये थकीत आहे आणि ती तमच्या माहितीसाठी येथे जोडलेल्या खात्याच्या विवरणपत्रात सध्दा दर्शवलेली आहे

प्रकार खाते क्र. व आरओआय	रक्रम	रनिंग लेजर मधील	एकूण रु.
	रु.	थकबाकी रु.	
टर्म लोन	२४,६०,०००.००	२४,५०,७४५.८६	रु. २४,५०,७४५.८६
०४३२२६६५०००००११ दर			आणि त्यावरील व्याज.
१०.००%			

आम्ही वारंवार मागणी करूनही तुम्ही खात्यातील थकबाकी रकमेपोटी कोणतीही रक्कम प्रदान केली नाही. तुम्ही तमची दायित्वे निभावली नाहीत.

म्हणून याद्वारे आम्ही तुम्हाला तुमच्याकडून करण्यांत आलेल्या कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शर्तीनुसार मासिक आधारे एकत्रितरित्या रु. २४,५०,७४५.८६ (रुपये चोवीस लाख पन्नास हजार सातशे पंचेचाळीस आणि **शह्याऐंशी पैसे मात्र आणि त्यावरील व्याज)** ही रक्कम अदा करून ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत तुमची संपूर्ण दायित्वे चुकती करण्यासाठी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या बाबतीत सांगत आहोत कसर केल्यास आम्हाला सदर अधिनियमांतर्गत दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकार वापरून बँकेच्या नावांत तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग पडेल.

फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, अमर दर्शन, गाव बेलवली, अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३ चे समतुल्य

ए) कृपया ध्यानांत ठेवावे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा भरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट अंतर्गतचे तिचे अधिकार वापरले आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी भागवता आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुली गयाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोग्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

बी) ॲक्ट च्या कलम १३ (२३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय उपरोक्त . तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कृपया ध्यानांत ठेवावे. आपला हितचिंतक

युनियन बँक ऑफ इंडिया करिता प्राधिकत अधिकारी

Sundaram

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की. आमच्या अशिलांनी खालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपणे वर्णिलेली मिळकत खरेदी करण्यासाठी श्री. तषा मधकर मेहता यांच्याशी वाटाघाटी केल्या आहेत आणि मालकाच्या नामाधिकाराची तपासणी करण्याचा एक भाग म्हणन ही सचना देण्यात येत

मालकाने आमच्या अशिलाला माहिती दिली आहे की. सदर मिळकतीच्या आधीच्या _{व्यवहारांशी संबंधित मळ नामाधिकार विलेख} आणि इतर कागदपत्रे गहाळ झाली आहेत. जर या मिळकतीच्या नामाधिकाराशी संबंधित कोणतेही दस्तावेज कोणाकडे असल्यास किंवा ताब्यात . असल्यास त्यांनी त्यांचे दावे निम्नस्वाक्षरीकारांना सादर करावेत.

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वारसा, करार, कंत्राट, विक्री, ाहाण, धारणाधिकार, ताबा, बक्षिस, भाडेपट्टा सुविधाधिकार, लिव्ह ॲण्ड लायसन्स, करार . कोणत्याही न्यायालयाचा किंवा लवादाचा हुकूम किंवा आदेश किंवा अन्य कोणत्याही स्वरूपान कोणताही हक्क, दावा किंवा हितसंबंध असल्यार त्यांनी याद्वारे त्याच्या पष्ठच्यर्थ दस्तावेजी पुराव्यासह त्यांचे आक्षेप किंवा दावे सदरह प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणतेही दावा (दावे) किंवा आक्षेप असल्यास ते त्यागित आणि सोडन दिल्याचे समजण्यात येतील

मिळकतीचे वर्णन

मुंबई शहरचा नोंदणी आणि उपजिल्ह्यातील ताडदेव विभागाचा कॅडेस्ट्रल सर्व्हे क्र. २९८ २९९, ३०२, ३०४ आणि ३०५ धारक धारक जमिनीवर उभ्या ताडदेव कोर्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडने जारी केलेल्या शेअर क्र. १३ अंतर्गत विभिन्न क्र. ६१ ते ६५ (दोन्ही समाविष्ट) प्रत्येकी रू. ५०/- च्या शेअर्स समवेत २५१ जे. दादजी मार्ग, मुंबई १००००७ स्थित ''ताडदेव कोर्ट'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या तिसऱ्या गजल्यावरील मोजमापित ८८५.८६ चौ.फू. कार्पेट दिनांकित १३ फेब्रुवारी २०२४

मेसर्स ॲपेक्स लॉ पार्टनर्स करीता (कैझर मर्चंट) ३ रा मजला, ॲपेक्स चेंबर्स

IITL GROUP

-मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.)

(दर्शनी मूल्य : रु. १०/ - प्रति समभाग)

आयआयटीएल प्रोजेक्टस् लिमिटेड

सीआयएनः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नों. कार्यालय : कार्यालय क्र. १०१ए, दि कॅपिटल, जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१, दू. क्र. : ०२२-४३२५ ०१०० ईमेल: iitlprojects@iitlgroup.com, वेब: www.iitlprojects.com ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलिप्त आणि एकत्रित

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

संपलेले नऊ संपलेले संपलेले नऊ संपलेले संपलेली तिमाही संपलेली तिमाही तपशील महिने 39.99.9073 30.09.7073 39.99.9093 39.03.7073 39.99.7073 30.09.7073 39.99.9093 38.03.2023 . ।परिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न 99.4 २२१.१ ७२९.२६ 99.43 २२१.१ कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) २,०९४.८८ (१७५.३१) १,७६०.५३ (१७५.९०) (२९८.५३) (२९८.८३) १,७६०.४४ 2,098.30 गावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) २.०९४.८७ (१७५.८८) १,७६०.४५ (२९८,९१) २.०९४.२९ (१७५२९) १.७६०.५३ (२९९,२१) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक २,०९४.३१ २,०९४.८९ उत्पन्न (करोत्तर) धरून) (१७५९0 (२९८.६४) १,७६०.५२ (२९८.९४) १,७६०.४४ (१७५.३१) समभाग भांडवल 899.09 ४९९.०९ 899.09 899.09 899.09 899.09 899.0 899.09 लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वंगळून राखीव (६,०४७.२९) (६,०७९.८३) प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)*

*३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षा व्यतिरिक्त सर्व कालावधी करिता मुलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस हा अवार्षिकृत आहे

үү. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची

वरील निष्कर्षांना १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले.

आयआयटीएल प्रोजेक्टस लिमिटेडसार्ठ

(रु. लाखात)

(६.००)

डॉ. बीधुभूसन सामत डीआयएन : ००००७२५६

AJR INFRA AND TOLLING LIMITED

CIN: L45203MH2001PLC131728

Registered Office: 3rd Floor, Plot No. 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. INDIA Tel: 91 - 22 - 67487200; E-mail: info@ajrinfra.in; Website: www.ajrinfra.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2023

							(₹ In Lacs)
Sr.	Particulars		STA N	IDALONE		CONSOL	IDATED
No.		Quarter ending December 31, 2023	Quarter ending December 31, 2022	Nine months ending December 31, 2023	Year to date Figures/ Previous Year ending March 31, 2023	Year to date Figures/ Current period ending December 31, 2023	Year to date Figures/ Previous Year ending March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	269.31	250.17	1,553.48	1,341.15		13,288.98
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(2,150.47)	(20.37)	(1,574.66)	(2.01)	(25,280.38)	(25,876.78)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2,150.47)	(71.24)	(1,574.66)	(1,27,876.92)	(25,280.38)	(1,60,126.63)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2,174.32)	(92.20)	(1,651.27)	(1,27,939.67)	(25,519.06)	(1,60,500.50)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,174.32)	(92.20)	(1,651.27)	(1,27,938.81)	(25,519.06)	(1,56,544.50)
6	Equity Share Capital				18,917.64		18,917.64
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(1,17,122.32)		(2,52,793.05)
8	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) –			(2.12)			
	Basic: Diluted:	(0.23) (0.23)	(0.01) (0.01)	(0.18) (0.18)	(13.58) (13.58)	(2.37) (2.37)	(16.62) (16.62)
Notes):						

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and the Company's website www.ajrinfra.ir

For AJR INFRA AND TOLLING LIMITED (formerly Gammon Infrastructure Projects Limited

Mineel Mali Whole Time Director DIN-06641595

E Class

Place : Mumbai Date: February 12, 2024

सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड

सीआयएन : एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७

नो.का : ५/६ पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३

फोन : ०२२-६७६०२२००, फॅक्स : (९१-२२) ६७६०२२४४, ई-मेल आयडी : info@sundaramgroups.in, वेबसाईट : www.sundaramgroups.in

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रक्कम रु. लाखात)

संपलेली तिमाही संपलेले नऊ महीने अ. 39-97-7077 39-97-7073 39-97-7077 39-03-7073 क्र. (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) २,१९४.६३ २.२७३.५१ ७,५२९.९६ ११८६८.९९ 2.286.28 ८,६७७.५६ प्तर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (कर (२५२.०४) (१८४.६९) (१४८.३२) (३९८.७९ ५५८.६३ अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा (२१४.२५) (२३४.९०) (१४८.३२) ४ | कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (२१४.२५) (२३४.९०) (१५६.४२) (438.68) २५८.९२ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर (234.43)(२१४.८७) (१५७.०४) (५३३.६७ ३६४.४२ २७२.१९ सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६ | समभाग भांडवल 8,636.66 ४,७३८.७८ राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे 4038.4 पुनर्मूल्याकित राखीव वगळून राखीव) प्रति समभाग प्राप्ती (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (प्रत्येकी रु. १/- चे) (0.88) (0.88)

वरील ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरीक्षित अलिप्त निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व शिफारस केली आणि संचालक मंडळाने १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंजूर केले आणि अभिलिखित केले.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे आणि तेच कंपनीची वेबसाईट www.sundaramgroups.in वर देखील उपलब्ध आहे.

३. अपवादात्मक बाबींमध्ये इंड एएस ११६ नुसार व्याजाचा परत करणे/निलेखित करणे समाविष्टित आहे.

सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड साठी

अमृत पी. शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०००३३१२०

दिनांक : १३.०२.२०२४ फोर्ट, मुंबई ४०००० ठिकाणः मुंबई

JYOTI STRUCTURES LIMITED Registered Office: "Valecha Chambers", 6th Floor, New Link Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400 053. Tel : 4091 5000 Fax : 40915014/15, Email: investor@jsl.co.in , Website: www.Jyotistructures.in, CIN: L45200MH1974PLC017494 EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2023 (Rs. In Lacs

, , ,									(110.111 2000)					
Γ.	Ī		Standalone Results					Consolidated Results						
S	Sr. Vo.	Particulars		Quarter En	ded	Nine Mo	nth Ended	Year Ended		Quarter Ende	d	Nine Mo	onth Ended	Year Ended
L					31/12/2022 (Un-Audited)			31/03/2023 Audited	31/12/2023 (Un-Audited)	30/09/2023 (Un-Audited)		31/12/2023 (Un-Audited)	31/12/2022 (Un-Audited)	31/03/2023 Audited
1 2	2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	6,296.58 107.89	8,425.37 1,119.17	4,401.48 (547.09)	33,297.36 1,478.64	7,444.45 (960.91)	23,107.42 (405.71)	6,296.58 107.78	8,425.37 1,119.62	4,401.48 (547.75)	33,297.36 1,473.20	7,444.45 (961.85)	23,107.42 (407.24)
3	3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/ or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/	107.89	1,119.17	(547.09)	1,478.64	(960.91)	(405.71)	107.78	1,119.62	(547.75)	1,473.20	(961.85)	(407.24)
5	5	or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	107.89 165.69	1,119.17 1,093.34	(547.09) (545.16)	1,478.64 1,483.42	(960.91) (957.38)	(405.71) (495.66)	107 78 165 58	1,119.62 1,093.78	(547.75) (545.82)	1,473.20 1,477.98	(961.85) (958.32)	(407.24) (497.20)
7 8	7	Intoline (after tax)] Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each) Instruments Entirely Equity In Nature Other Equity as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (for continuing and discontinued operations)	14,358.55 - -	14,090.55 - -	12,690.55 2,800.00	14,358.55 - -	12,690.55 2,800.00	12,690.55 2,800.00 (9,840.18)	14,358.55 - -	14,090.55 - -	12,690.55 2,800.00	14,358.55 - -	12,690.55 2,800.00	12,690.55 2,800.00 (12,955.17)
	1	Earnings Per Share (for continuing and discontinued operations 1.Basic earnings/ (loss) per share (in INR) 2.Diluted earnings/ (loss) per share (in INR)	0.016 0.015	0.162 0.159	(0.086) (0.078)	0.213 0.208	(0.151) (0.136)	(0.064) (0.058)	0.016 0.015	0.161 0.159	(0.090) (0.080)	0.212 0.207	(0.150) (0.140)	(0.064) (0.058)

Note: The above is an extract of the detail format of Standalone & Consolidated unaudited Financials results for the Quarters and Nine Months ended 31st December, 2023 filed with the National Stock Exchange and Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated unaudited Financials results for the Quarters and Nine Months ended 31st December, 2023 are available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com), Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.jyotistructures.in)

> JYOTI STRUCTURES LIMITED Sonali Gaikwad Company Secretary

Date: 13th February, 2024

संचालक मंडळाच्या आदेशान कँडोर टेक्टेक्स लिमिटेड साठी व्यवस्थापकीय संचालव

Place : Mumbai

(डीआयएन- ००१९३०२९)

By Order of the Board of Directors